

संजय साबळे 8208137064 / 9921661173  
विकी साबळे 8208068315

**प्रिती** नर्सरी अँड लॉन स्प्लायर्स

आमच्याकडे सर्व प्रकारचे शोभीवंत इनडोअर आऊटडोअर प्लॅन्टस तसेच लॉन मिळेल

पुणे - सोलापुर रोड, काळभोर लॉन्सच्यापाठीमागे, कवडीगाव रोड, ता. हवेली, जि. पुणे.

संपादक - अशोक हनवते. मो - 9421094991, 7264079990

लातूर वर्ष ५ वे अंक ४० मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

## मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण



लातूर :- लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकज मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार

संजय केणेकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानीसी यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषद

परिसरातील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची १४ फूट असून कांस्य (ब्राँझ) धातुने बनविलेला हा पुतळा १०० किलो वजनाचा आहे. ३४५१.५६ चौ.मी. जागेत पुतळा उभारण्यात आला आहे. या परिसरात सुशोभिकरण व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायधन यांनी पुतळा तयार केला. कार्यक्रम प्रसंगी अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

## केज तहसीलसमोर केविसंस चे १४ ऑगस्ट पासून बसडेपो, रिंगरोड व शेतकरी प्रश्नावर उपोषण

भ्रष्टाचार्यांना हाकला, नाहीतर महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल; उद्धव ठाकरेचा फडणवीसांवर हल्लाबोल



केज/प्रतिनिधी केज येथे बसडेपो सुरु करा, केज शहरासाठी रिंगरोड (बायपास किंवा उड्डाणपुल यापैकी हे सोयीचे व फायद्याचे असेल ते), केज शहरातील शेतकऱ्यांना राज्या व केंद्राच्या सर्व कृषी योजनांचे लाभ तात्काळ सुरु करा तसेच संजयगांधी निराधार योजना लाभार्थीची दलालांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी तहसील कार्यालयाने थेट त्यांच्याशीच पत्रव्यवहार करावेत या प्रमुख मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११-०० वाजेपासून केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिली आहे. या बाबतचे निवेदन सर्व संबंधित विभागांना समितीच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, केज येथे बसआगार सुरु करण्यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. यासाठी केज शहरात बीड रोड लगत साडेसात एकर जागा आरक्षित आहे. केज शहर सध्या खामगाव -पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या महामार्गाच्या जोडणीवर आहे. केज तालुका अंतर्गत एकशे दहा गावे आहेत. दररोज हजारो प्रवाशी केज शहरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. केज येथून बस गाड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी केज येथे बसडेपो सुरु करावा तसेच या जागेवर नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांना लागणारे भव्य चार्जिंग सेंटर उभा करावे अशी मागणी समितीने राज्य परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. केज शहरातून वरील दोन्ही प्रमुख महामार्ग भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत एकत्र येऊन पुढे जातात. या



अंतरात शहरातील वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व प्रकारच्या वाहणाबरोबरच अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील महामार्गावर अपघाताचे व सततची वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हणून केज शहरासाठी तात्काळ रिंगरोड (बायपास किंवा उड्डाणपुल यापैकी केज शहरासाठी जे सोयीचे व फायद्याचे असेल त्यास मंजुरी द्यावी अशी मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. याव्यतिरिक्त केजच्या शेतकऱ्यांना केज येथे नगरपंचायत झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शासकीय

कृषी योजनांचा लाभ नाकारण्यात आला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने शेतकऱ्यांमध्ये भेद करू नये. विशेष म्हणजे राज्यात जेवढ्या नगरपंचायत व नगरपरिषदा आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांवर तांत्रिक मुद्दे पुढे करून न्याय केला जात आहे. तरी केज शहर नगरपंचायत अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सर्व शासकीय योजनांचे लाभ सुरु करावेत अशी मागणीही समितीने केली आहे. समितीने केज तहसील अंतर्गत संजय गांधी व श्रावणबाळ निराधार्यांना मिळणाऱ्या लाभार्थी दलालांकडून होणाऱ्या लूटबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. यापूर्वी या सर्व लाभार्थींना आपल्या अर्ज मंजुरी, नुटी किंवा अर्ज नाकारण्यात आल्यास सरळ तालुका प्रशासन पत्राद्वारे लेखी माहिती देत होते मात्र सध्या ही माहिती प्रशासनाकडून संबंधित लाभार्थींना पत्राद्वारे मिळत नसल्याने काही दलाल लोक त्यांना चुकीची माहिती देऊन व दिशाभूल करून अवाजवी लूट करत आहेत. यासाठी सर्व लाभार्थींना तालुका प्रशासनाने सर्व माहिती लेखी पत्राद्वारे कळवावी जेणेकरून त्यांची दलालांकडून लूट होणार नाही अशी मागणीही केज विकास संघर्ष समितीने संबंधित विभागाकडे केली आहे. वरील सर्व मागण्याकरिता केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या शुक्रवार दि १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजेपासून केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे. केजवासियांनी या उपोषणास आपला पाठिंबा द्यावा असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले आहे. निवेदनवार नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, इजि.मोहनराव कराड, नारायण पंडरीनाथ बिक्रड, संपत वाघमारे इत्यादींच्या स्वाक्षया आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरुद्धात मुंबईत सोमवारी जोरदार आंदोलन केले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत, त्यांच्या स्वाभिमान आणि धैर्यावर प्रश्र्चिन्ह उपस्थित केले. ठाकरे यांनी थेट फडणवीसांना आह्वान देत म्हटले, सत्ता येते आणि जाते, पण इतिहासात तुमची नोंद कशी होणार, हे महत्त्वाचे आहे. जर तुमच्यात थोडासाही स्वाभिमान आणि अभिमान शिल्लक असेल, तर दिल्लीच्या दबावाला बघू नका. नाहीतर खालचा जनतेचा दबाव वाढला, तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल! मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते : उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वर दिल्लीत तुमचे बापजादे बसलेत, तरीही तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचार्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची. स्वतः भ्रष्टाचार केला नाही, मग का त्यांच्यासाठी बदनामी ओढवून घेता? का त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालता? असे गंभीर आरोप ठाकरे यांनी केले. पुढे म्हणाले की, एकदा स्पष्ट सांगा, हा भ्रष्टाचार तुम्हाला मान्य आहे की नाही? सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी तुमची अवस्था आहे का? जर तसे असेल, तर दिल्लीचा दबाव झटकून टाका आणि भ्रष्टाचार्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

## जिवन शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा

केज/प्रतिनिधी केज शहरातील जिवन शिक्षण प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या थाटामाटात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक सचिव हारुणभाई इनामदार, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, संस्थेचे सहसचिव यासीनभाई इनामदार, मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थींनी सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे नाते घडू बनवले तर भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव आहे. या दिवशी, बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या



चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. राखी हे प्रेम, संरक्षण आणि आपुलकीचे प्रतीक आहे. महत्व: भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानले जाते राखी हा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि शिक्षाचे प्रतीक आहे. बहिण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. सुरक्षेचे वचन: राखी बांधणे म्हणजे भावाकडून बहिणीला संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी देणे. ही एक प्राचीन परंपरा आहे, जिथे भाऊ आपल्या बहिणीच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. सांस्कृतिक महत्व: रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा हिंदू सण

आहे, जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बहिण-भावाच्या नात्यासोबतच, हा सण प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढवतो. सामाजिक महत्व: राखी केवळ रक्ताच्या नात्यातच नाही, तर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही बांधली जाते, ज्यामुळे सामाजिक बंधने मजबूत होतात. ऐतिहासिक महत्व: राखीच्या सणाची उत्पत्ती प्राचीन कथांमधून झाली आहे, ज्यात 'द्रौपदी' आणि 'श्रीकृष्ण' यांच्यातील प्रसंगाचा उल्लेख आहे. या कथेनुसार, द्रौपदीने कृष्णाच्या बोटाला कापड बांधले आणि कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले, असे मानले जाते. राखी बांधण्याचे फायदे: भावनिक जोडणी: राखी बांधल्याने भाऊ-बहिणीमधील भावनिक नाते अधिक दृढ होते. सुरक्षेची भावना: बहिणीला भावाकडून सुरक्षिततेची भावना मिळते राखी हा एक पवित्र सण आहे, जो भाऊ-बहिणीच्या नात्यासोबतच सामाजिक बंधने आणि संस्कृतीचेही जतन करतो. या सणाचे औचित्य साधून जिवन शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीमती दिपाली मुंडे मॅडम यांनी मानले

## राखी पौर्णिमेला अवादा फाउंडेशनकडून महिलांना 'स्वावलंबनाची राखी' सामाजिक बांधिलकीची जाण असणारे अवादा फाउंडेशनचे राहुल देते व दिपक जेना यांच्या माध्यमातून होतोय सर्वांगीण विकास

केज/प्रतिनिधी राखी पौर्णिमेला अवादा फाउंडेशनकडून महिलांना 'स्वावलंबनाची राखी' शिलाई मशीन भेट देण्यात आले आहेत, सामाजिक बांधिलकीची जाण असणारे अवादा फाउंडेशनचे राहुल देते व दिपक जेना यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होत असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. महिलांना सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अवादा फाउंडेशनच्या नवकिरण शिलाई सेंटरमध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक रितीरिवाजांनुसार महिलांनी संस्थेचे राहुल देते, दिपक जेना, प्रशिक्षक सुधांत सिकांडे आणि सहकारी अमोल सालपे यांना राखी बांधून बंधुभाव व ऐक्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या दरम्यान महिलांनी मनोगत व्यक्त करताना अवादा फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या शिलाई सेंटरचे मनःपूर्वक आभार मानले. ही सुविधा आमच्यासाठी कौशल्यविकासाचे दार उघडते आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवते. यावर्षीच्या राखी पौर्णिमेला मिळालेले हेच आमचे



खर गिफ्ट आहे, असे मत महिलांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम, गोडधोड वाटप आणि स्वावलंबनाविषयी मार्गदर्शन सत्राने कार्यक्रमाला अधिक रंगत आली. फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी महिलांना सातत्याने प्रशिक्षण देत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित केले. हा उपक्रम महिलांच्या कौशल्यविकासासोबतच सामाजिक-सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या अवादा फाउंडेशनच्या बांधिलकीचे प्रतीक ठरले असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.

# संपादकीय

## भारत-रशिया मैत्रीची नवी दिशा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली असली, तरी भारतावर त्याचे परिणाम दिसून यायला वेळ जावा लागेल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रहित जपण्यासाठी सर्व ती पावले उचलण्याची भारताची भूमिका आहे आणि त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नाला गती दिली जात आहे. गेल्या मार्चपासून अमेरिका व भारत यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. उभय देशांतील व्यापार १९१ अब्ज डॉलर इतका आहे. २०३० पर्यंत तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे ; पण भारताने रशियन तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने वाढीव शुल्क आकारण्याचे ठरवले असून, त्यामुळे आता हे उद्दिष्ट गाठण्यात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अतिरिक्त आयात शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार असून ते लागू होण्याच्या आधीच व्यापार कराराच्या चर्चेला वेग येईल का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी नकारार्थी उत्तर दिल्याने चिंता वाढली आहे.

युक्रेनसोबत शस्त्रसंधीचा प्रस्ताव रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वीकारला नाही, हे चुकीचेच घडले. थोडक्यात, भारत आणि रशियासोबत पंगा घेण्याचे ट्रम्प यांनी ठरवलेले दिसते. येल्या १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे ट्रम्प आणि पुतीन यांची भेट होणार आहे. एकीकडे रशियाला सहानुभूती दाखवायची आणि दुसरीकडे युक्रेनला मदत करायची, असे ट्रम्प यांचे धोरण! या स्थितीत पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून, उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. भारत-रशियातील भागीदारी दृढ होण्याच्या दृष्टीने या चर्चेकडे पाहिले जाते. एकेकाळी अमेरिका विरुद्ध सोव्हिएत रशियात ५० वर्षे शीतयुद्ध सुरू होते. सोव्हिएत संघराज्याच्या अंताबरोबर शीतयुद्धही संपले ; पण त्यांच्यातील ताणतणाव अद्यापही कायम आहे. ‘नाटो’चा पूर्व दिशेकडे होणारा विस्तार रशियाला स्वसुरक्षेसाठी धोकादायक वाटतो.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सदस्य राष्ट्रे रशियाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका व तिची मित्रराष्ट्रे युक्रेनला समर्थन देत आहेत, त्याचाही रशियाला राग आहे. उलट रशिया - युक्रेन संघर्ष संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारताने केला. खरे तर, पंतप्रधान या नात्याने नेहरू यांनी १९५५ मध्ये सोव्हिएत रशियाचा पहिला दौरा केला. अलिप्ततावाद व शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या पायावर भारताचे परराष्ट्र धोरण उभे होते. नेहरूंच्या या दौऱ्याला रशियात कमालीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर केवळ पाचच महिन्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह आणि पंतप्रधान बुल्गानिन यांनी भारताचा दौरा करून रशिया भारतामागे उभा असल्याचे संकेत दिले. भारत आणि पाकिस्तानने आपापसात काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी भूमिका मांडून सोव्हिएत नेत्यांनी या प्रश्नातील संभाव्य अमेरिकन हस्तक्षेपाला अटकाव केला. १९५०च्या दशकापासूनच रशियाने खनिज तेलांच्या खार्गींच्या संशोधनासाठी आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी भारतास आवश्यक ती यंत्रसामग्री देण्यास सुरुवात केली. १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले त्यावेळी रशियाने सीमेलगतच्या प्रदेशात रस्ते बांधण्यासाठी हेलिकॉप्टर्स व मालवाहू विमाने पुरवली.

१९६३ मध्ये भारत-सोव्हिएत रशिया शस्त्रास्त्रविषयक व्यापक करार झाला. यानुसार रशियाने मिग विमानांच्या उत्पादनासाठी भारतास मदत करण्याचे कबूल केले. तसेच लढाऊ विमाने, रणगाडे, क्षेपणास्त्रवाहू जहाजे व पाणबुड्यांचा पुरवठा करण्याचे मान्य करून, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मदतही केली. आता मोदी यांनी २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांना भारतात आमंत्रित केले आहे.

ट्रम्प यांनी भारत करत असलेल्या रशियन तेलाच्या खरेदीवरून दबाव वाढवला असतानाच भारत व रशिया अधिक जवळ येत आहेत. भारताने रशियाकडून खनिज तेल आयात थांबवल्यास आयात खर्चात ९ ते १२ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच देशाच्या जीडीपीत ३० अंशांनी घट होऊ शकते, असा होरा वित्त संशोधन संस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताला नवे पर्याय आणि नव्या वाटा शोधाव्याच लागतील. याखेरीज सात वर्षांहून अधिक काळानंतर पंतप्रधान मोदी शोधाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजीन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑगस्टअखेरीस चीनला जातील. शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदींनी यापूर्वी २०१८ मध्ये चीनचा दौरा केला होता ; पण पूर्व लडाख सीमेवरील संघर्षामुळे तसेच गलवान खोऱ्यातील घुसखोरीमुळे भारत-चीन संबंधांत दुरावा निर्माण झाला. मोदी यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भारत-चीनच्या सीमेवरील तणाव निवळला असून, परिस्थिती सामान्य आहे आणि चीनशी संबंध सुधारत आहेत, असे म्हटले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्तें माओ निंग यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे स्वागत केले होते.

भारत-चीनमधील व्यापार सातत्याने वाढत असून, आजही चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ‘ब्रिक्स’पासून ते आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्ट बँकेपर्यंत अनेक संघटना व संस्थांमध्ये दोन्ही देश एकमेकांचे सहकारी आहेत. पाश्चिमात्य धाटणीचे आर्थिक मॉडेल बाजूला सारून, आपापल्या मार्गाने विकास साधण्याचा भारत व चीनचा प्रयत्न आहे. गेल्या ऑक्टोबरात मोदी यांनी रशियात पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन चर्चा केली होती, तरीही चीनची पाकिस्तानवादी भूमिका भारतास मान्य नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्व भारताला मिळण्याच्या मार्गात चीन बाधा आणत आहे. तसेच भारताच्या प्रचंड मोठ्या सागरी क्षेत्रात चीनच्या नौदलाची उपस्थिती आहे ; मात्र मतभेदांचे हे मुद्दे तूर्तास बाजूला ठेवून कर शुल्क आणि व्यापारी धोरणांच्या मुद्द्यांवर भारत, चीन आणि रशिया यांची एक फळी निर्माण झाल्यास ट्रम्प यांच्या दादागिरीस लगाम घालण्यात काही प्रमाणात तरी यश येईल, असे वाटते. म्हणूनच गेल्या काही महिन्यांत मोदी, पुतीन आणि जिनिपिंग यांची पावले परस्पर सहकार्याच्या वाटेवर कशी पडतील, याकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल.

# युवा वर्गापुढे टॅरिफ युध्द व पर्यावरणाला वाचविण्याचे मोठे आव्हान!

जगातील संपूर्ण युवकांनी घातक क्षेपणास्त्रे,जैविक हतियार, प्लास्टिकचा अती वापर, युद्धजन्य परिस्थिती,वाढते धुम्रपान व वाढते प्रदुषण याचा कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने १७ डिसेंबर १९९९ ला युवा विश्र्व संमेलनाच्या कार्यक्रमात ठरविण्यात आले की प्रत्येक वर्षाच्या १२ ऑगष्टला युवा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.याप्रमाणे पहिल्यांदाच २००० मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांची सुरुवात करण्यात आली. २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांचा थीम होता युवाओं के लिये सुरक्षित स्थान आणि २०१९ मध्ये थीम होता ट्रांस्फोर्मिंग एज्युकेशन परंतु २०२५ चा थीम पृथ्वी को बचाने का प्रयास.हा थीम असायला पाहिजे असे मान्ने मत आहे.कारण वैश्विक महामारी आणि पृथ्वीचा होत असलेला हास याला युवा शक्तीचा वाचवू शकते. संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.कारण आजच्या परिस्थितीत पृथ्वीतलावर जगात युध्दजन्य परीस्थितीत दीखून येते.आज प्रत्येक देश एक- मेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन-रशिया युद्ध, इजरायल-हमास-इराण संघर्ष व तैवान-चीन कटुता यात प्रगती यात नाहीच परंतु विनाश अटळ आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिंपिंग यांनी वुहानमध्ये कोरोना व्हायरस तयार केला आणि याला संपूर्ण जगात पसरविण्याचे काम सुध्दा चीनने केले.यात लाखोंच्या संख्येने जिवांत हानी सुध्दा झाली व करोडोंच्या संख्येने संक्रमीत झाले होते. अमेरीकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ६ ऑगस्ट १९४५ साली सकाळी ८ वाजुन १५ मि. हिरोशिमा-नागासाकीवर परमाणु बॉम्ब टाकला होता याचे मुख्य कारण तानाशहा हिटलर यांची क्रूरता समाप्त करने होती. परंतु याचे प्रायचीत्य संपूर्ण जापानला भोगावे लागले.यात लाखोंची जीवित हानीसुध्दा झाली.दिनांक ६ ऑगस्ट या घटनेला ८० वर्षे पूर्ण झाली. परंतु चीनच्या विस्तारवादी नितीला रोखण्यासाठी अमेरीकेसह नाटोसेनेने चायना सी मध्ये चिनला घेरून ठेवले आहे. सोबतच चीन तैवानला नेहमीच युध्दासाठी उकसवीण्याचे काम करीत असतो. परंतु आता जर युद्ध झाले तर तिसरे महायुध्द अटळ आहे.कारण सध्याच्या परिस्थितीत रशिया-युक्रेन, अमेरीका - नाटो-चीन,इजरायल-हमास-इराण एकमेकांचे कट्टर शत्रू झाले असून सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती आहे.कोण केव्हा कोणावर महाविणाशक प्रहार करेल हे सांगता येत नाही व यामुळे रोखू नये अर्थ केव्हाही उद्व्वू शकतो याला नाकारता येत नाही.याला युवावर्गांनी

कोठेतरी रोखले पाहिजे. कारण चीनने सुपरपावर बनण्यासाठी संपूर्ण हद्द पार केलेल्या आहेत आणि आता डोनाल्ड ट्रम्प टेरिफच्या माध्यमातून जगातील अनेक देशांवर दबाव टाकुन सुपर पॉवरचे वर्चस्व कायम ठेऊन तानाशाह बनण्याचे स्वप्न पाहत आहे. जगातील कोणत्याही देशाचा युवक असो त्याने पशु-पक्षी व मनुष्य प्राणी यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पध्दतीचे कार्य अंगीकारले पाहिजे.याकरीता चीनच्या युवकांनी शि.जिनपिंग यांच्या विनाशकारी बायोवेपन्सचा कडाडून विरोध करून चांगला धडा शिकवला पाहिजे.आज संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे. मानवजातीचा पृथ्वीतलावर जन्म जनकल्याणासाठी व विकासासाठी झाला आहे.त्यामुळे आजच्या युवकांनी जगाला कोणत्याही परीस्थितीत विनाशापासुन रोखलेच पाहिजे. अन्यथा केव्हाही अनर्थ होऊ शकतो यालाही नाकारता येत नाही. जर्मनीचा तानाशहा हिटलर यांची कल्पना विस्तारवादाची होती.परंतु त्याचे प्रायचित्य हिरोशिमा -नागासाकीच्या स्वरूपात जापानलाभोगावे लागले. याची पुनरावृत्ती चीन व चीनच्या मित्रराष्ट्रांमध्ये होवू शकते याला नाकारता येणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिनपिंग त्याचे विस्तारवादाचे प्रायचीत्य चीनला व त्यांच्या मित्रराष्ट्रांना भोगावे लागेल.त्यामुळे जगातील युवकांनी या युध्दजन्य परीस्थितीला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आवाज उठवीण्याची गरज आहे. करोना काळाच्या कठीण प्रसंगात अनेकांची घरे उजाडली, उपासमारी,मुकमरी, बेरोजगारी, महागाई अशा कठीण प्रसंगांना युवकांना व सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागले होते.आजचा युवावर्ग शारिरीक दृष्ट्या कमजोर असला तरी बुध्दीच्या बाबतीत तबॅज आणि ताकदवर आहे.त्यामुळे आज कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी बुध्दीचा योग्य वापर करण्याची वेळ युवकांवर आली आहे.कारण युवाशक्ती भविष्याची पुंजी आहे.याची जोपासना करण्याचे काम अनुभवी पीढीने युवकांना मदत करून केले पाहिजे. आज संपूर्ण जगात निसर्गाचा हास मोठ्या प्रमाणात होत असल्याने मानवजाती व संपूर्ण जीवजंतू भयभीत आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक देशांनी आपल्या वर्चस्वासाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळा, घातक क्षेपणास्त्रे व परमाणु बॉम्ब बनवीले आहे.म्हणजेच आज संपूर्ण पृथ्वी बारुदच्या ढीगा-यावर बसली आहे. त्यामुळे प्रत्येक देश विनाशाकडे वाटचाल करतांना दिसत आहे.परंतु विध्वंसकारी व विनाशकारक प्रवृत्तीला युवावर्ग रोखू शकते. प्रत्येक देशाच्या युवकांनी शांतीचा मार्ग स्वीकारण्याचे ठाणले तर प्रत्येक देशाचे

राष्ट्राध्यक्ष व राजकीय पुढारी युवकांच्या मार्गाला चालना देवू शकते. आपण हिरोशिमा- नागासिकाचा विनाश पहाला, ४ऑगष्ट २०२० ला लेबनॉनची राजधानी बेरुतत्यांची पुनरावृत्ती आपण पहाली हा धमाका हिरोशिमा-नागासिकापेक्षा भयानक असल्याचे सांगण्यात येते, युक्रेन -रशिया युध्दामुळे युक्रेन १०० वर्षे मागे गेला आहे, पाकिस्तान आतंकवाद्यांनी भरभटला आहे, बांगलादेश हिंसाचाराने जळत आहे,चीन -तैवानमध्ये युध्दाची टीणगी केव्हाही उडू शकते, इजरायल -हमास-इराण संघर्ष तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप केव्हाही घेवू शकते.म्हणजेच कोणताही दारुगोळा असो त्याचा फक्त एकच मार्ग असतो तो म्हणजे विनाश यात सर्वच भरडल्या जाते मग तो कितीही मोठा बलाढ्य देश असो.त्यामुळे जागतिक विनाशाला युवकांनी कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होवू शकतो याला नाकारता येत नाही. सध्याच्या परीस्थितीत युवा शक्ती ही जगासाठी मोठी पुंजी आहे. त्यामुळे सर्वांनीच युवकांना सहकार्य करून जी काही जगात विनाशकारी लीला सुरू आहे तीला ताबडतोब रोखण्याची नीतांत गरज आहे.हे कार्य युवकांच्या शक्तीनेच सफल होवू शकते.युवावर्ग सर्वच क्षेत्रात आमूलाग्र प्रगती करीत आहे यात दुमत नाही.परंतु शि.जिनपिंग व उत्तर कोरियाचा तानाशहा कीम्म जॉन उन सारखे जगाला विनाशाकडे नेत आहे.यांच्यावर नियंत्रण लावने अती आवश्यक आहे. संपूर्ण जगातील युवावर्ग, शिक्षणामध्ये व खेळांमध्ये अग्रेसर आहेत. भारतातील युवावर्ग राष्ट्रीय -आंतराष्ट्रीय खेळांमध्ये अग्रगण्य भूमिका बजावून देशाची मान उंचावून सन्मानजनक स्थितीमध्ये आहे.याचे संपूर्ण श्रेय युवकांना जाते. देशाचा युवा म्हणजे भारताची आन-बाण-शान आहे. आंतराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवकांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष देवून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प केला पाहिजे.कारण पृथ्वीला टीकवुन ठेवायचे असेल तर निसर्ग टिकवून ठेवणे आवश्यक आहे.याकरीता वृक्षलागवड सर्वात मोठा रामबाण उपाय आहे.यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थीर रहाण्यास मोठी मदत होईल.जय हिंद!

\*\*\*\*\*

लेखक

रमेश कृष्णवर लांजेवार

( स्वतंत्र पत्रकार )

मो.नं.९९२२१६९०७७९, नागपूर

# तेजाळलेला क्रांतिदिन

१९४२ मध्ये चलेजाव चळवळ झाली. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनाचा हा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनांपेक्षा ही चळवळ खूपच वेगळी होती. महात्मा गांधींसह इतर महत्त्वाचे नेते तुरुंगात असल्याने या चळवळीला एक असा नेता नव्हता. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून निघाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्ट हा बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि १५ तारखेला स्वातंत्र्यदिन.

मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारला ‘छोडो भारत-चले जाव’चा इशारा दिला आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एका अखेरच्या पण महत्त्वाच्या आंदोलनाला प्रारंभ झाला. या दिवशी महात्मा गांधी यांच्यासह पंडित नेहरू, मौलाना आझाद यांच्यासारखे नेते उपस्थित होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना ‘चले जाव’चा इशारा दिला. त्यावेळी पंडित नेहरूंनी केलेले भाषणही प्रेरणादायी होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, ‘या लढ्यात आता माघार नाही. यामध्ये आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानच्या भूमीवर उभे राहू. अन्यथा खवळलेल्या महासागरात स्वतःला झोकून देऊन नाहीसे होऊ.’ ‘करणे या मंत्रे’ ही निर्वाणीची घोषणा करून त्यांनी जनमानसाच्या अंतःकरणात क्रांतीची प्रखर ज्योत पेटवली. ८ ऑगस्टच्या मध्यरात्री महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली. ही बातमी वार्थासारखी पसरली आणि ९ ऑगस्टला मुंबईसह अनेक ठिकाणी जनक्षोभ उरकला. महात्मा गांधी यांनी दिलेला मंत्र सार्था देशभर पसरला होता. त्यामुळे या दिवशी जणू क्रांतीची ज्योत पेटली होती. देशभरात ब्रिटिश सत्ता हाकलून लावण्यासाठी प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. त्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या पाचावर धारण बसून ती हादरून गेली होती. ही सारी परिस्थिती कशी रोखायची, असा प्रश्न ब्रिटिशांसमोर निर्माण झाला. महात्मा गांधी यांना अटक झाली त्यावेळी त्यांनी आता प्रत्येकजण



पुढारी होईल, असा संदेश जनतेला दिला. मुंबईतील गोवालिया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदान या सार्था ऐतिहासिक लढ्याची साक्ष बनले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा शेवटचा टप्पा या मैदानावर सुरू झाला. दि. ९ ऑगस्ट १९४२ रोजी सकाळी पोलिसांचे कडे मोडून एक तरुणी धावत या मैदानात आली. तिने तेथे स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकावला. त्या ठिकाणी तिने ‘जय हिंद’चा नारा दिला आणि विजेसाराखीच ती पुन्हा गर्दीतून दिसेनाशी झाली. पुढचे चार महिने ती पोलिसांना चकवा देत राहिली. या तरुणीचे नाव होते अरुणा असफअली. हे नाव सार्था देशभर प्रसिद्ध झाले आणि स्वातंत्र्यप्रेमी चळवळ्या तरुणांच्या अस्मितेचे ते प्रतीक बनले. त्यावेळी या मैदानाचे नाव गोवालिया टँक मैदान असे होते ; पण पुढे ९ ऑगस्टच्या क्रांतीची आठवण म्हणून या मैदानाचे नामकरण ऑगस्ट क्रांती मैदान असे करण्यात आले. काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अटक झाल्यानंतर त्यांना पुण्यात हलवले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून तेथे त्यांच्यासह कस्तुरबा गांधी, महादेवभाई

देसाई आणि मीराबेन यांना खाली उतरवून त्यांना गुप्त ठिकाणी हलवले आणि इतरांना पुढे नेले. सरकारने कितीही गुप्तता पाळली, तरी याविषयीची बातमी फुटलीच. महात्मा गांधी यांना पुण्याच्या कस्तुरबा पॅलेसमध्ये, तर पंडित नेहरू, सरदार पटेल आणि आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवल्याचे सर्वांना समजले. अशा मोठ्या नेत्यांना अटक झाल्याने लोकांच्या मनातील ब्रिटिशांविषयी असलेला संताप आणखी भडकला.

नेते तुरुंगात असल्याने हे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर हरताळ, मोर्चे, मिरवणुका यांचे मोठ्या प्रमाणावर सत्र सुरू झाले. ब्रिटिश सरकारने ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली ; पण त्यांचे आदेश मानायला देशातील लोक तयार नव्हते. पोलिसांकडून लाठीमार, गोळीबार होत होता ; पण लोक त्याला जुमानायला तयार नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन, तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.

ब्रिटिशांच्या सत्तेला वैतागलेल्या लोकांनी जणू ब्रिटिशांविरुद्ध युद्धच पुकारले होते. त्यातून संपूर्ण देश पेटून उठला होता. जाळपोळ, दंगल, गोळीबार, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्याची लूट असे प्रकार देशभर सुरू झाले. या सार्थांमुळे ब्रिटिशांनाही परिस्थिती आवरणे कठीण झाले. त्यातून त्यांची दडपशाही सुरू झाली. पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करण्यास त्यांनी सुरुवात केली. या सार्था पार्श्वभूमीवर सारा देश गोंधळलेल्या, अस्थिर वातावरणात सापडला होता. या सार्था प्रकाराला महात्मा गांधी जबाबदार आहेत, असा आरोप ब्रिटिश सरकारने केला. त्याचा इन्कार करून गांधींनी या गोष्टीच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषण केले. ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीत तरुणांप्रमाणेच अनेक बालवीरही सहभागी झाले होते. त्यामध्ये शिरीषकुमार यांचे नाव घ्यावे लागेल. नंदूरबारमध्ये शिरीषकुमारांचा जन्म झाला होता. महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांती मैदानावरून ‘चलेजाव’चा आदेश दिल्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या काढून ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. ऑगस्ट क्रांती दिनांतर बरोबर महिनाभराने ९ सप्टेंबर १९४२ रोजी निघालेल्या प्रभात फेरीत आठव्या इयत्तेत शिकणारे शिरीषकुमार सहभागी झाले होते. ते गुजराती असल्याने त्यांनी त्यांच्याच मातृभाषेत घोषणा देण्यास सुरुवात केली. भारतमातेचा जयघोष करत ही प्रभात फेरी गावातून फिरत होती. पोलिसांनी मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी अडवली. शिरीषकुमार यांच्या हातात झेंडा

होता. ही मिरवणूक विसर्जित करावी, असे पोलिसांनी आवाहन केले. या बालकाने ते आवाहन झुगारून देशाचा जयघोष सुरू ठेवला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिसाने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलीच्या दिशेने बंदूक रोखली. त्यावेळी गोळी मारायची असेल, तर मला मार, असे त्या मिरवणुकीतील एका चुणचुणीत मुलाने सुनावले. शिरीषकुमार मेहता असे त्या मुलाचे नाव होते. पोलिसांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या शिरीषकुमार यांच्या छातीत घुसल्या आणि ते जागीच कोसळले. त्यांच्यासोबत अन्य चौघेही शहीद झाले. या बालशहिदांच्या स्मृतिप्रतिबंध जेथे ही घटना घडली त्याच ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारले आहे. आज भारत समृद्ध झाला असला, प्रगतीची अनेक पावले टाकून महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करत असला, तरी ऑगस्ट क्रांतिदिनाच्या स्मृती मनात जपायलाच हव्यात.

# शासनाची फसवणूक केलेल्या गट विकास अधिकारी तांत्रिक सहाय्यक, रोजगार सेवकांवर कारवाई होईल का ?

उपसरपंचासह सदस्यांचा सिईओना उपोषणाचा इशारा.

चाकूर / प्रतिनिधी:- बावलगाव ता. चाकूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेले शेततळे शासनाच्या संपादीत पाझर तालावाच्या बुडीत क्षेत्रात दाखवून तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवकांनी शासनाची ११ लाख ८ हजारांची फसवणूक केली हे चौकशी अहवालानुसार सिद्ध होऊनही संबंधीत तांत्रिक सहाय्यक, रोजगार सेवक यांच्यावर विहित मुदतीत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने कार्यवाहीत कसुर केल्याबद्दल तत्कालीन गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबित करावे या मागणीसाठी जिल्हा परिषदे समोर दि. १४ ऑगस्ट रोजी उपोषण करत असल्याचा इशारा उपसरपंच रमाकांत कांबळे व सदस्या शितल कलवले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. बावलगाव ता. चाकूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेले शेततळे शासनाच्या संपादित पाझर तलावाच्या बुडित क्षेत्रात दाखवून शासनाची फसवणूक केले प्रकरणी चौकशी अर्ज




करण्यात आला होता. यावर २४ एप्रिल २० २४ रोजी विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अधिकारी यांनी बावलगाव व चांभरगा येथील पाझर तलावा मध्ये एकुण ४ शेततळे पाझरतलावाच्या संपादीत क्षेत्रात दिसून आली आहेत.

नरेगा सन २००५ कायद्यांतर्गत शेतकरी यांच्या शेतामध्ये जिओ ट्यागींग करून मार्कआऊट देणे बंधनकारक असताना संबंधीत तांत्रिक सहाय्यक यांनी चुकीच्या जागेवर मार्कआऊट दिलेले आहे. ग्रामपंचायत बावलगाव अंतर्गत सुरु असलेली कामे नियमानुसार व संबंधित लाभार्थी शेतकरी यांचे शेतात होणे बंधनकारक असताना ते तसे दिसून येत नाही. त्यामुळे या कामात ११ लाख ८ हजार रुपयांची शासनाची फसवणूक झाली आहे. त्यामुळे तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवक यांच्या विरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई करण्यात यावी असा अहवाल विस्तार अधिकारी यांनी गटविकास अधिकार्यांना देऊनही तत्कालीन गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही व न्याय मिळाला नाही. त्यामुळे तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी येथील उपसरपंच व अन्य नागरीकांनी दि. १४ ऑगस्ट रोजी पासून जिल्हा परिषदे समोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

## पार्लरला जाण्यासाठी वेळ नाहीये? मग १० मिनिटांमध्ये घराच्या घरी करा टोमॅटो फेशिअल, त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

त्वचेवर टोमॅटो लावण्याचे फायदे? टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत? फेशिअल केल्यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. या सणाला सगळीकडे मोठा उत्साह असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटामध्ये राखी बांधते. सण म्हंटल की सर्वच महिला अतिशय नटून थटून तयार होतात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये पार्लरला जाण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम किंवा इतर गोष्टींचा वापर करतात. पार्लरमध्ये जाऊन ४ ते ५ तास महागड्या ट्रीटमेंट करून घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून त्वचा चमकदार आणि सुंदर करावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. टोमॅटोचा वापर केल्यामुळे त्वचा अतिशय चमकदार आणि



सुंदर दिसते. याशिवाय त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी कृती: टोमॅटो फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोमॅटोचे दोन तुकडे करून त्यावर थोडेसे मध टाकून एक ते दोन मिनिट संपूर्ण त्वचेवर टोमॅटो चोळा. यामुळे त्वचा दीप कलिंग होईल आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. मध त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यानंतर गरम पाण्याची वाफ घेऊन नाक आणि कपाळावर आलेले पिंपल्स क्लीन करून घ्या. त्यानंतर मध घातलेल्या टोमॅटोवर पिठी साखर आणि कॉफी पावडर घालून संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उदावदार दिसेल. त्वचा स्क्रब करून झाल्यानंतर चेहऱ्यावर फेस पॅक लावणे आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून बेसन, तांदळाचे पीठ आणि कोरफड जेल टाकून मिक्स करा.

# सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवचा.! नारळी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

श्रावण महिन्यात येणारा दुसरा म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सगळीकडे मोठा उत्साह असतो. या दिवशी घरात नारळाचा वापर करून अनेक गोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. त्यानंतर समुद्र किनारी राहणारे कोळी लोक मासेमारी करणाऱ्यास सुरुवात करतात. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नारळी पौर्णिमेला प्रियजनांना पाठवण्यासाठी काही मराठमोळ्या आणि गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल. कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवांना शुभेच्छा! कोळीवारा सारा सजलाय गो कोळी यो नाखवा आयलाय गो मासळीचा दुष्काळ सरु दे दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा! दर्यासागर हाय आमचा राजा, त्याचे जीवावर आम्ही करताव मजा, नारले पुनवेला नारल सोन्याचा, सगले मिलून मान देताव दरियाचा नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा! मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात असणार्या नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती.. घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद



देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा! दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे कोळी बांधवांना सुखाचे दिस येऊ दे.. नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा! सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवचा.. मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! एक नारळ दिलाय दर्या देवाला, वरसाचा मान देव दर्या देवाला. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! सागराची पूजा-नृत्य अन् गाणी नारळी पौर्णिमा करितो साजरी कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! कोळीवारा सारा सजलाय गो! कोळी यो नाखवा आयलाय गो! 'मासळीचा दुष्काळ सरु दे, दर्याचे धन

तुझ्या होरीला येऊ दे' सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी! कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज! नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! दर्या माझ्या भावा कृपा कर मज वरी खळवळू नको आम्हावरी हीच आमुची मागणी नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो, नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती.. घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात, सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरून जावो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

## सणाच्या दिवशी चर्च रंगेल फक्त तुमच्या मोदकांची केमिकल नाही तर नैसर्गिकरीत्या निळ्या रंगाने नटलेले हे मोदक एकदा घरी बनवाच!

सणासुदीच्या दिवसांत गोड पदार्थ हा आनंदाचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण जर हा गोड पदार्थ चविष्ट, आरोग्यदायी आणि दिसायलाही आकर्षक असेल तर त्याचा आनंद दुप्पट होतो. सुपरफूड ब्ल्यू मोदक हा असा खास पदार्थ आहे, जो ब्ल्यू स्पिरुलिनाने नैसर्गिकरीत्या रंगवलेला आहे. शिवाय शीळीसरपळळशीर्या च्या खास काजू बटर - ब्ल्यू व्हॅनिला फ्रॉस्टिंग मुळे त्याला मऊसर, क्रीमी चव मिळते. यात सुक्या खोबऱ्याचा स्वाद, कॅन्डेन्स मिल्कची गोडी आणि काजू बटरची नटी फ्लेवर एकरू येऊन अप्रतिम मेल्ट-इन-माउथ टेक्चर तयार होते. त्याच्या अधिकृत वेब साईटवर तुम्ही ते खरेदी करू शकता. याचा फायदा म्हणजे याची मदत घेऊन तुम्हाला मोदक बनवण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही. यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग नाहीत, आणि गोडीसाठी आवश्यक तेवढाच साखरेचा वापर केला गेला आहे. हे मोदक सणासुदीच्या काळात घरी बनवण्यासाठी एक चांगला पर्याय आहेत. शिवाय गणेशाचे आगमन आता काही फार लांब नाही. याकाळात घराघरात मोदकांचा खास बेत हा आवर्जून केला जातो. अशावेळी यंदा काहीतरी हटके ट्राय करून तुम्ही तुमच्या तोंडाच्या चवीसहच आरोग्याचीही काळजी घेऊ शकता आणि यासाठी आजचे सुपरफूड ब्ल्यू मोदक एक घरी बनवण्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे.



साहित्य: सुकं खोबरं (डिसिकेटेड कोकोनट) - १ कप कॅन्डेन्स मिल्क - ८ कपकाजू बटर - ब्ल्यू व्हॅनिला फ्रॉस्टिंग - ३-४ टेबलस्पून खाद्य सोनेरी वर्ख (ऑशनल - सजावटीसाठी) कृती: यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात सुकं खोबरं आणि कॅन्डेन्स मिल्क एकत्र करून मऊसर, चिकटसर डो तयार करा. तयार डोमध्ये ब्ल्यू व्हॅनिला काजू बटर घाला आणि छान मिक्स करा. मिश्रणाला सुंदर निळसर रंग आणि क्रीमी, नटी सुगंध येईल. मोदक साचा हलकासा तुपाने किंवा नारळाच्या तेलाने ग्रीस करा. मिश्रणाचे छोटे भाग घेऊन साच्यात दाबा आणि हलक्या हाताने मोदक बाहेर काढा. वरून खाद्य सोनेरी वर्ख लावा, ज्यामुळे मोदकांना लवंगरी लुक येईल (ऑशनल पण खूप सुंदर दिसते). या मोदकांना थंड करण्याची गरज नाही. तयार होताच लगेच सर्व्हे करा आणि सणासुदीच्या गोड आठवणी बनवा. हा पदार्थ पूर्णपणे प्लॉट-बेस्ड असून, हेल्दी डेझर्टचा उत्तम पर्याय आहे. F-Qs (संबंधित प्रश्न) मोदक काय आहे? मोदक हा भारताचा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे जो भगवान गणेशाच्या आवडीला आहे असल्याचे म्हटले जाते. याला तांदळाच्या पिठापासून तयार केले जाते आणि याच्या आत नारळ-गुळाची गोड स्टर्फिंग असते. मोदकाचे वेगवेगळे प्रकार आहेत का? हो! उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, गव्हाचे तळलेले मोदक, झाय फ्रुट्स मोदक, मावा मोदक.

## सडलेले लिव्हर होईल आतून स्वच्छ! उपाशी पोटी हळदीसोबत करा 'या' पदार्थाचे सेवन, विषारी घटक पडून जातील बाहेर

फॅटी लिव्हरची समस्या कशांमुळे उद्भवते? लिव्हरमध्ये साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सोपे उपाय? लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी घरगुती उपाय? दैनंदिन आहारातील खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, मद्यपान, शारीरिक हालचालीचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या सवयींमुळे शरीराला हानी पोहचते. हल्ली अनेकामध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होते. यामुळे लिव्हरला सूज येणे, डोळे पिवळे दिसू लागणे, पोटात वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. लिव्हर खराब झालेल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे आरोग्याला हानी पोहचते. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, टॉनिक किंवा डिटॉक्स पेय आली आहेत. मात्र हानिकारक रसायनाचा वापर करून बनवलेले डिटॉक्स पेय सेवन केल्यास शरीराला आणखीनच हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला लिव्हर स्वच्छ करण्यासाठी उपाशी पोटी हळदीमध्ये कोणता पदार्थ मिक्स करून खावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. लिव्हरमध्ये साचलेल्या घाणीमुळे आरोग्याला हानी पोहचते. हळद आणि जेष्ठम खाय्याचे फायदे: जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक जेवणातील पदार्थाची चव आणि रंग वाढवण्यास मदत करतात. याशिवाय हळदीमध्ये असलेले करक्यूमिन शरीरासाठी अतिशय घटक आढळून येतात. हळदीचे सेवन केल्यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. लिव्हर आणि शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी हळदीच्या

पाण्याचे किंवा हळदीच्या दुधाचे सेवन केले जाते. हळदीचे सेवन केल्यामुळे लिव्हरला आलेली सूज कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच अन्नपदार्थांमधील फॅट्स सहजपणे डायजेस्ट होण्यास मदत होतात. जेष्ठम खाय्याचे फायदे: जेष्ठ मध्याचे सेवन केल्यामुळे लिव्हरमधील उष्णता कमी होण्यास मदत होते. लिव्हरमध्ये साचलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी जेष्ठम खाय्याचा सल्ला दिला जातो. तसेच लिव्हरला झालेली जखम भरून काढण्यासाठी जेष्ठम आणि हळदीचे सेवन करावे. शरीरात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी हळदीचे आणि जेष्ठमध्याचे एकत्र सेवन करावे. हळद आणि जेष्ठम खाय्याची सोपी पद्धत: लिव्हर स्वच्छ करण्यासाठी वाटीमध्ये हळद आणि जेष्ठम एकरू करून व्यवस्थित मिक्स करावे. त्यानंतर तयार केलेले मिश्रण कोमट पाण्यात मिक्स करून सेवन केल्यास लिव्हरमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात आणि लिव्हरमधून साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. F-Qs (संबंधित प्रश्न) यकृताचे रोग होण्याची काही सामान्य कारणे कोणती? जास्त मद्यपान: जास्त मद्यपान केल्याने यकृताला नुकसान होऊ शकते, ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सिर्रोसिस (Cirrhosis) सारखे रोग होऊ शकतात. जेव्हा यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते, तेव्हा फॅटी लिव्हर होतो. जास्त वजन, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. यकृताच्या आजारांची काही लक्षणे कोणती? यकृताच्या आजारात पोटात दुखणे किंवा सूज येऊ शकते. यकृताचे कार्य कमी झाल्यावर थकवा आण अशक्तपणा जाणवू शकतो. यकृताच्या समस्यांमुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होऊ शकते. यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे? संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि फायबर भरपूर प्रमाणात असावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावे. नियमित व्यायाम करावा.

उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात आणि लिव्हरमधून साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. F-Qs (संबंधित प्रश्न) यकृताचे रोग होण्याची काही सामान्य कारणे कोणती? जास्त मद्यपान: जास्त मद्यपान केल्याने यकृताला नुकसान होऊ शकते, ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सिर्रोसिस (Cirrhosis) सारखे रोग होऊ शकतात. जेव्हा यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते, तेव्हा फॅटी लिव्हर होतो. जास्त वजन, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. यकृताच्या आजारांची काही लक्षणे कोणती? यकृताच्या आजारात पोटात दुखणे किंवा सूज येऊ शकते. यकृताचे कार्य कमी झाल्यावर थकवा आण अशक्तपणा जाणवू शकतो. यकृताच्या समस्यांमुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होऊ शकते. यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे? संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि फायबर भरपूर प्रमाणात असावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावे. नियमित व्यायाम करावा.

## विकतची मिठाई आणण्यापेक्षा ब्रेडचा वापर करून इटपट बनवा मऊमऊ-रवाळ कलाकंद, नोट करून घ्या रेसिपी

श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण म्हणजे राखी पौर्णिमा. यादिवशी बहीण भावाच्या मनगटामध्ये राखी बांधते. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे मिठाईचे प्रकार बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. मिठाईचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र नेहमीच सणावाराच्या दिवसांमध्ये बाहेरून विकत आणलेली मिठाई खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेडचा वापर करून कलाकंद बनवू शकता. जिभेवर ठेवताच विरघळणारा कलाकंद सगळ्यांचं आवडतो. नेहमीच दूध आटवून कलाकंद बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला ब्रेडचा वापर करून कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सणाच्या दिवशी बाजारात मिठाईच्या किमतीमध्ये वाढ होते. त्यामुळे कमीत कमी वेळात तुम्ही इटपट मिठाई बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: ब्रेड सुका मेवा केशर साखर दूध पाणी कृती: कलाकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपट चमचाभर पाणी टाकून दूध ओतून घ्या. यामुळे दूध टोपाला चिकटणार नाही.

दूध मंद आचेवर उकळी येण्यासाठी ठेवा. दूध व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात ५ ते ६ केशर काड्या टाकून दुधाला व्यवस्थित उकळी काढून घ्या. त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकून बमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे टोपाला दूध चिकणार नाही. दुधात केशर टाकल्यामुळे दुधाचा रंग हलकासे केशरी दिसू लागेल. दूध व्यवस्थित घडू झाल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार सुका मेवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मोठ्या ताटात ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर

त्यावर केलेली रबडी पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर दूध ओतून पुन्हा एकदा ब्रेड स्लाइस ठेवून पुन्हा एकदा रबडी ओतून थर तयार करा. सगळ्यात शेवटी ल्युमिनियम फॉईल लावून व्यवस्थित पॅक करून घ्या. तयार केलेला कलाकंद फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. २ ते ३ तासांनंतर तयार केलेला कलाकंद काढून सुरीच्या सहाय्याने तुकडे करून सर्व्हे करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ब्रेड कलाकंद. हा पदार्थ सगळ्यांना खूप जास्त आवडेल.



जागतिक शांतीची प्रेरणाभूमी भारत आहे भिक्खु अनालयो थेरो (थाईलँड)

श्रावण पौर्णिमेनिमित्त थाईलँड येथील भिक्खु संघाने केले परित्राण पाठ थाईलँड येथील भिक्खु संघास भारतीय बौद्ध अनुयायांनी केले संघदान



लातूर :- बौद्ध धम्म हा वैश्विक धम्म आहे. बुद्धाची शिकवण ही करुणा, मैत्री आणि शांतीची आहे. बुद्धाच्या नीतीशास्त्राने जगाचे कल्याण होईल. बुद्धामुळे भारताची जगात विशेष ओळख आहे आणि म्हणून भारत ही जागतिक शांतीची प्रेरणाभूमी असल्याचे प्रतिपादन थाईलँड येथील भिक्खु अनालयो थेरो यांनी केले आहे. बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने श्रावण पौर्णिमे निमित्त धम्मदेशना आणि संघदान कार्यक्रमाचे आयोजन महाविहार सातकर्णी नगर, रामेगाव ता.जि.लातूर येथे करण्यात आले होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात थायलँड येथील भिक्खु संघ आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करून बुद्ध वंदनेने करण्यात आली.

यावेळी सर्व भिक्खु संघ आणि अतिथीचे स्वागत केले गेले. पौर्णिमेच्या विशेष प्रसंगाने थाई भिक्खु संघाने परित्राण पाठ केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, धाराशिव जि.म.स. बँकेचे उपाध्यक्ष व माजी सभापती कैलाश शिंदे यांची शुभेच्छापर मनोगते संपन्न झाली. यावेळी देवानंद मानखेडकर, प्रा. देवदत्त सावंत, राजे साहेब सवाई, सुरेश कालेकर, संजय माकेगावकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख धम्मदेशना देताना भंतेजी बोलत होते. तथागत बुद्ध आणि त्यांच्या धम्मामुळे जगावर अनंत उपकार आहेत. बुद्धाची शांती व करुणा मैत्री ही जगाला मिळालेली महान अशी अमूल्य देणगी आहे. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक भिक्खु पय्यांद थेरो यांनी श्रावण

पौर्णिमेचे महत्त्व विशद केले आणि बुद्धाच्या नैतिक जीवन मार्गाचे अनुपालन प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे. आचरणशील बौद्ध अनुयायी व्हावे असेही आवाहन भंतेजी पय्यांद थेरो यांनी केले. यावेळी थाईलँड येथील भिक्खु संघाला भारतीय बौद्ध अनुयायांच्यावतीने जीवन आवश्यक वस्तूंचे संघदान करण्यात आले. महिला मंडळाच्यावतीने सर्व उपस्थितीतांना भोजनदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव कांबळे व सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भंते बोधीराज, उदय सोनवने, मिलिंद धावारे, ज्योतीराम लामतुरे, पांडुरंग अंबुलगेकर, विलास अवशंक, प्रा. विश्वनाथ आल्टे, प्रा. सतिश कांबळे, संतोष कसबे, सतीश मस्के, अनिरुद्ध बनसोडे, परमेश्वर आदमाने यांनी

प्रयत्न केले. याप्रसंगी एम.एन.गायकवाड, जी.एस.साबळे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई, सुशील चिकटे, भीमराव चौदते, सिद्धार्थ सूर्यवंशी, राजकुमार गंडले, कुमार सोनकांबळे, विनोद कोल्हे, शकुंतला नेत्रगावकर, अनुसया कांबळे, बेबी कांबळे, मीना कदम, शोभा बामणीकर, सुजाता अजनीकर, कालिदा किंवडे, शोभा महालिंगे, सुमन गायकवाड, वंदना गायकवाड रंजना, ललिता सवाई, कोकाटे, वर्षा कांबळे, विद्या ससाणे, निर्मला थोटे, ललिता गायकवाड, शोभा सोनकांबळे, पंचशीला बनसोडे, विद्या सुरवसे, सुनंदा गायकवाड, अनिता गायकवाड, कमल गाडे, रंजना कोकाटे, ई सह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेमार्फत भव्य रॅलीचे आयोजन



लातूर:- दि १० ऑगस्ट २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका लातूर आयुक्त मानसी मीना यांच्या सूचनेनुसार व उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शानुसार लातूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत महात्मा गांधी चौक ते क्रीडा संकुल लातूर दरम्यान अवयव दान जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये लातूर शहर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान अंगदान जीवन संजीवनी अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये राबवले जात आहे. गरजू व्यक्तींना वेळेत अवयव न मिळाल्याने बरेच रूग्ण आपल्याला सोडून जातात. हे टाळण्यासाठी अवयव दान करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ शंकर भारती वैद्यकीय आरोग्य अधिकारी लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी यावेळी केले. रॅलीची सांगता अवयवदान शपथ घेऊन क्रीडा संकुल लातूर येथे करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शहर कार्यक्रम व्यवस्थापन डॉक्टर रामेश्वर कालवले, ठाकूर अधिकारी डॉ श्यामा जाधव, डॉ सुनिता कदम डॉ शर्वरी महाजन डॉ कविता काबरा डॉ सोनवणे डॉक्टर शिंदे तसेच आरोग्य निरीक्षक पार्श्वनाथ पाटील,अतिश सुळ यांनी परिश्रम घेतले.

निलंग्यात सफाई कामगारांचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप...

निलंगा :- येथील नगर परिषदेचे सफाई कामगार (कंत्राटी) मजुर यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करीत असून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनेक कंत्राटी कामगार बेमुदत संप करीत आहेत.संपाचा आज पहिला दिवस असून त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत त्यात प्रामुख्याने याकपूर्वी जे वेतन मिळत होते ते अत्यंत तुटपुंजे वेतन आहे जे की,या वेतनमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यामुळे आज रोजी कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या वेतनात वाढ करून १२ पाचशे रुपये करण्यात यावे त्याचप्रमाणे मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२५ या मागील सहा महिन्यांचे वेतन देण्यात यावे. वेतनाबाबत गुप्तदारास विचाराण केली असता

मुख्याधिकारी नाहीत आणि आणखीन तुमचे टेंडर भरलेले नाही याआगोदरचे तुमचे टेंडर संपलेले आहे असे उत्तर देत असल्याकारणाने कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी असेही सफाई कामगारांचे म्हणणे आहे तसे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आले आहे.

बालरंगभूमी परिषदेच्या वतीने इतिहास महाराष्ट्राचा स्पर्धेचे आयोजन...

लातूर:- बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा लातूर च्या वतीने श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक सोहळा या विषयावर इतिहास महाराष्ट्राचा ही बालकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरी येत्या १५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी, स्टिम एज्युकेशन सेंटर, पिळ्हीआर टॉकीज च्या पाठीमागे, ५ नंबर चौक, लातूर येथे होणार आहे. एकल वयोगट १ ( वय वर्ष ५ ते १० वर्ष ) असेल तसेच यांचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहे. तर एकल व समूह वयोगट २ ( वय ११ ते १५ वर्षे ) असणार आहे तर विषय छत्रपती शिवाजी महाराज जन्म ते राज्याभिषेक असणार आहे. एकल गटात सादरीकरणकरीता अवधी जास्तीत जास्त ५ मिनिट असून समूह गटाकरीता जास्तीत जास्त १० मिनिटे असेल. एकल वट १ मध्ये सहभागी स्पर्धक बालकांनी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याकाळातील इतर व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरूपात महाराजांच्या बालपणातील घटना, शौर्य, शिक्षण, पराक्रम, राजमाता जिजाऊंची प्रेरणा याबद्दल नाट्य, नृत्य,

गायन यांच्या समन्वयाने प्रभावी सादरीकरण करणे अपेक्षित आहे. एकल गट २ आणि समूह गट मधील सहभागी स्पर्धक/ संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक या कालखंडातील जास्तीत जास्त शौर्य घटना, विविध प्रसंग, गडकिल्यांवरील विजय, पराक्रम आदी घटनांचे जास्तीत जास्त संदर्भ घेत सादरीकरण करावे. या सादरीकरणात कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त ८ बालकांचा सहभाग असावा. समूह सादरीकरणामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, शिल्पकला, चित्रकला किंवा इतर कला प्रकारांचा समन्वय करून सादरीकरण प्रभावी करता येईल. या प्राथमिक फेरी मधून निवड झालेल्यांची अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. या स्पर्धे साठी संपर्क नवलाजी जाधव ७२७६६६२२६७, रणजित आचार्य ८४४६८६५९०८, रवि अघाव ७५८८०५५२०१ यांना करावा. तसेच जास्तीत जास्त बाल स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा लातूर च्या वतीने करण्यात आले आहे.

समाजभूषण पुरस्कार्यांना दरमहा १५ हजार रुपये मानधन मिळावे

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन लातूर : वंचीत, उपेक्षित व दलित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य समर्पित भावनेने कार्य केलेल्या समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दरमहा रुपये १५ हजार मानधन देण्यात यावे. या मागणीचे निवेदन सामाजिक न्याय महाराष्ट्र शासन सन्मानित समाजभूषण पुरस्कार प्राप्त संयोजन समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले. अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित केलेल्या समाजभूषण पुरस्कारार्थींचे वृध्दकाळात त्यांना कोणत्याही कसल्याही प्रकारच्या उपजिवीकेसाठी आधार नसल्याने व संबंध आयुष्य सामाजिक कार्यात गेल्याने त्यांची उपासमार होत आहे.

म्हणून शासनाने दरमहा १५ हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी करण्यात आली असून त्याचबरोबर समाजभूषण पुरस्कारार्थींना साध्या ब्यक्तिये प्रवास करण्याची परवानगी आहे पण शिवशाही आणि शिवाई या एसटी बसमध्ये प्रवास करण्याची त्यांना परवानगी देण्यात यावी व मानधन मंजूर करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे समाजभूषण पुरस्कार प्राप्त संयोजन समितीच्यावतीने करण्यात आली असून या शिष्टमंडळात शेषराव करखेलीकर, लक्ष्मण तिकटे, श्रीहरी कांबळे, केशव कांबळे, भुजंगराव कांबळे, शामराव सुर्यवंशी, अॅड.आंनद गायकवाड, नागनाथ कांबळे, संपती तिकटे, राजकुमार कटके, रामराव गवळी, तुकाराम कावळे आदि समाजभूषण पुरस्कार प्राप्त उपस्थित होते.

व्ही एस पॅथर्सच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुटी पुतळा उभारणी आणि लातूर जिल्हा रुग्णालय उभारणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन

लातूर : व्ही एस पॅथर्स युवा संघटनेचे सं अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लातूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुटी पुतळा उभारणी चे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे आणि लातूर जिल्हातील (खाजगी अनुदानित )काही प्रसिध्द शिक्षण संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात आली आहे ती रद्द करून पवित्र पोर्टल मार्फत नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सं अध्यक्ष विनोद भाऊ खटके, मार्गदर्शक संतोष मांदळे ,रवि कुरील, जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे , पंकज शिंदे, गिरीश पवार सह आदीजन उपस्थित होते ..

उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश अंदोलन गाढव मोर्चा

अहमदपूर :- अहमदपूर तालुक्यातील विविध प्रलंबीत प्रश्नांच्या संबधाने वारंवार पाठपुरावा करून सूद्धा तालुका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या सर्व विकास प्रश्न समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश अंदोलन गाढव मोर्चा धडकला. या मोर्चाची सुरुवात नगर परिषद मैदान येवून करण्यात येवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,भीम नगर,आझाद चौक,मेन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येवून मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे,स.नं.४ चे प्रलंबित कबालनामेवाटपकरावेत,बेधरांचासव्हेकरूनपाचहजारघरेमंजूरकरून वाटप करावेत,तक्षशिला बुध्द विहाराकडे जाणारे रस्ते मंजूर करावेत, चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवकनेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंश्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्येे दिली आहे.अहमदपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वतःच्या उपजिविकेसाठी गायरान ताब्यात घेवून शेती करतात त्यांच्या नावे जमीनीचे पट्टे करावेत,अनेक गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाहीत



न.प. मालमत्ता रजिस्टरवर घेतली नाही परिणामी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत या सर्वांचे फॉर्म भरून घ्यावेत.शहरात शासनाचा निधी समान प्रमाणात वाटप करण्यात यावा,शहर स्वच्छतेचे काम नियमित पणे करण्यात यावे,एमआयडीसी परिसरात रहाणाऱ्या भटक्या विमुक्त लोकांना घरकूल मंजूर करावेत, ग्रामीण रुग्णालयातील द्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू करावे,ब्लड स्टोरेज केंद्र चालू करावे,उस्मान बी अपफान शाळेला संरक्षण भित बांधावी,इदगाह मैदान या ठिकाणी चार हायमास्ट मिनीमाष्ट लाईट मंजूर करावेत,रमाई घरकूलाच्या अनुदानात वाढ करावी,अहमदपूर बसस्थानकासमोरील नवीन शौचालय त्राटडीने सुरूवात करावे,मालमत्ता रजिस्टरवर नोंद करण्यासाठी नागरिकांकडून अन्यायकारक ३% रक्कम वसूल करण्यात येवू नये,अहमदपूर शहरातील सर्व जातीतील गोर गरीब बेधरांचा सव्हे करून पाच हजार घरे मंजूर करावेत आणि बेधरांना ते वाटप

करावेत,सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र न वळवता तो पूर्ववत विभागास परत द्यावा,मौजे परचंडा,गंगाहिप्परगा,उजना,सिंदगी खुर्द, सूमठाणा, गूदळ,ह्यादळ,लांजी,पाटोदा,तीर्थ,किनी कदू, मूळकी, वंजारवाडी,सांगवी सु.उमरगा इत्यादी गायरान अतिक्रमण धारकांचे पीक पंचनामे करून एक ई रजिस्टला नोंद घेण्यात यावी,धानोरा खू. येथील बौध्द मातंग समाजासाठी स्मशानभूमी शेड मंजूर करावे,सिद्धार्थ नगर येथील आनंद बुध्द विहार भूसंपादनासाठी निधी मंजूर करावा व सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करावा,शिरुरताजबंद येथील अजहर शेख यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून नऊ जणांचे प्राण वाचविले याचा राज्य राष्ट्रीय स्तरावर सन्मान करावा. यासह अनेक ज्वलंत प्रलंबित विषय या आक्रोश अंदोलन गाढव मोर्चा मध्ये मांडण्यात आले. या मोर्चांमध्ये माजी मंत्री विनायकराव पाटील,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोधळे,माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे,अण्णाराव सूर्यवंशी, माजी जि.प.सदस्य माधवराव जाधव,सोमेश्वरभाऊ कदम,शेख रहीमभाई, जाबेरभाई पठाण,सय्यद तबरेजभाई,बाळासाहेब आगलावे,ससाणे भगवानराव,प्रशांत जाभाडे, जगन्नाथमामडगे,तालुकाध्यक्ष शरदसोनकांबळे,शरद कांबळे,बालाजी ढवळे,सचिन बानाटे, संतोष गायकवाड, डॉ.बालाजी थिड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.